

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक २४ मार्च, २०१५ / चैत्र ३, १९३७ (शके)

- (१) मुख्यमंत्री } यांचे प्रभारी विभाग
(२) गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री }

प्रश्नांची एकूण संख्या - २१

सिडकोने मे.के.रहेजा डेव्हलपर्सला सुमारे १० वर्षापूर्वी नवी मुंबईतील वाशी स्टेशनजवळ २५ हजार चौ.मी. भूखंडाचे वितरण केल्याबाबत

- (१) * ७२६० श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) सिडकोने मे.के.रहेजा डेव्हलपर्सला सुमारे १० वर्षापूर्वी नवी मुंबईतील वाशी स्टेशनजवळच्या सुमारे २५ हजार चौ.मी. भूखंडाचे केलेले वितरण मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान बेकायदेशीर ठरविले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने सदर व्यवहाराची चौकशी निवृत्त आयएएस अधिकाऱ्यामार्फत करून त्यांनी सादर केलेल्या शिफारसीची अंमलबजावणी शासनामार्फत केलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त शिफारसीची अंमलबजावणी न करण्याची कारणे काय आहेत, यासंदर्भात शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

तथापि, मे.रहेजा कार्पोरेशन प्रा.लि.यांनी त्या आदेशाच्या विरुद्ध मा.सर्वोच्च न्यायालय येथे विशेष अनुमती याचिका क्र. ६९८ व ६९९ /२०१५ दाखल केलेल्या आहेत व मा.न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले आहेत.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई (जि.पालघर) तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त
करण्यासाठी मंजूर झालेली पोलीस स्टेशन सुरु करणेबाबत**

(२) * १४४२० श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई (जि.पालघर) तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करणे व मंजूर झालेली पोलीस स्टेशन तातडीने सुरु करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २४ डिसेंबर, २०१४ रोजीच्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वसई तालुक्यातील लोकसंख्या १५ लाखाचे पुढे गेली असून गुन्हेगारी तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणात वाढ झालेली असून तालुक्यात ५ पोलीस स्टेशन असूनही त्यांचेकडे पोलीस कर्मचारीवृंद अपुरा असल्याने विविध गुन्ह्यांच्या तपासकामावर मर्यादा येत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वसई तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तुळींज, आचोळे व पेल्हार ही तीन मंजूर झालेली पोलीस स्टेशन सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) शासन निर्णय दिनांक ४.३.२०१४ नुसार नालासोपारा पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन तुळींज पोलीस ठाणे निर्माण करण्यास आणि विविध संवर्गातील १३० पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. हद्दनिश्चितीच्या मंजूर अधिसूचनेनुसार सदरहू पोलीस ठाणे दिनांक ५.३.२०१५ पासून कार्यान्वित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या विविध संवर्गातील ६१४९४ पदनिर्मितीच्या पुढील प्रस्तावामध्ये आचोळे पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव विचाराधीन असून पेल्हार पोलीस ठाण्याचा समावेश नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महानगरपालिकेत कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या
सुरक्षा रक्षकांना किमान वेतन देण्याबाबत**

(३) * १०८९९ श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेत कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांना किमान वेतनाच्या निम्माच पगार मिळत असल्याची बाब माहे जानेवारी २०१५ च्या तिसऱ्या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, महागाई भत्त्यासह प्रत्येक कामगाराला रुपये ९ हजार ९५८ इतके किमान वेतन देणे गरजेचे असताना प्रत्यक्षात मात्र रुपये ४७५० दिले जातात, त्यामुळे दरवर्षी यामध्ये १० ते १२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप महानगरपालिका कामगार युनियनने पत्रकार परिषदेत केला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) पुणे महानगरपालिका कामगार युनियन यांनी दिनांक १६.१.२०१५ रोजी कंत्राटी कामगारांना कमी वेतन देण्यात येत असल्याबाबत निवेदन सादर केले आहे.

पुणे महानगरपालिकेकडून ठेकेदारांना सुरक्षा रक्षकास दरमहा सेवाकरासह रुपये ९,५९४/- अदा केली जाते. सदर देय वेतनातून सर्व देय प्रशासकीय रकमांची वजावट व कामगारांचा पी.एफ. व इ.एस.आय. यामधील हिस्सा वजा करून येणारी रक्कम कंत्राटी सुरक्षा रक्षकांना अदा केली जाते.

- (३) पुणे महानगरपालिका कामगार युनियन यांनी केलेल्या तक्रारीनुसार सर्व ठेकेदारांकडून खुलासे मागविण्यात आले असून, सदर बाबीची पुणे महानगरपालिकेमार्फत शहानिशा करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील किनाऱ्यावर सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याबाबत

- (४) * ५७२० श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील सागरी किनाऱ्यावर काही वर्षात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून जवळपास २४६ अनधिकृत बांधकामे केल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणा-या संबंधित विकासकावर कोणत्या स्वरूपाची कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाकडील सीआरझेड अधिसूचना १९९१ लागू झाल्यानंतर अलिबाग तालुक्यात किना-यावर १४५ व मुरुड तालुक्यांत १४१ अशी एकूण २८६ इतकी अनधिकृत बांधकामे सीआरझेड क्षेत्रात केल्याचे निदर्शनास आले, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा किनारी क्षेत्र व्यवस्थापन समिती, रायगड-अलिबाग यांनी त्यांचे अहवालात नमूद केले आहे.

(२) होय.

(३) अलिबाग तालुक्यातील १४५ अनधिकृत बांधकामापैकी १५ बांधकामांवर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित प्रकरणांमध्ये रुपये ४९,६२,३२६/- इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

मुरुड तालुक्यातील एकूण १४१ अनधिकृत बांधकामापैकी २२ बांधकामांवर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित प्रकरणांमध्ये रुपये ४१,४०,८५६/- इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

उर्वरित बांधकामांवर, सहाय्यक संचालक, नगररचना रायगड-अलिबाग यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार नियमोचित कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे असे जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांनी त्यांचे अहवालात नमूद केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक महानगरपालिकेकडून इमारतींना पूर्णत्वाचे दाखले मिळत नसल्याबाबत

(५) * १५०२२ श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक शहरात ८ हजार ६९८ इमारतींना महानगरपालिकेकडून पूर्णत्वाचे दाखले मिळालेले नसल्याने सदर इमारतींचा अनधिकृत वापर सुरु आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारतींना बांधकाम पूर्णत्वाची अंतिम मंजूरीच मिळाली नसल्याने सदर इमारतींकडून अपेक्षित कर वसूली करण्यात येत नसून महानगरपालिकेचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त इमारतींचे बांधकाम नकाशे तपासून त्यांना पूर्णत्वाचे दाखले नियमानुसार दिल्यास महानगरपालिकेला या मिळकतीतून घरपट्टी, विकास शुल्कापोटी सुमारे १०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होऊ शकतो, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) इमारत पुर्णत्वाचे दाखले मिळण्याकरीता सन २०११-२०१५ या कालावधीत एकूण १२७८७ इतके प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेस प्राप्त झाले होते. सदर प्रस्तावापैकी १०३०३ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली असून, ७०१ प्रकरणे नाकारण्यात आली. उर्वरित १७८३ प्रस्ताव विहित मुदतीमध्ये अंतिम करण्याचे नाशिक महानगरपालिकेने नियोजन केले आहे. इमारतींना विकास परवानगी देणे तसेच पुर्णत्वाचे दाखले देणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या संख्येत वेळोवेळी बदल होत असतो. पुर्णत्वाचे दाखले प्राप्त न झालेल्या काही मालमत्तांचा रहिवास / व्यापारी प्रयोजनासाठी अनधिकृत वापर होत आहे ही वस्तुस्थिती आहे.

(२) व (३) महानगरपालिका हद्दीतील इमारत बांधकाम पुर्णत्वाचा दाखला न घेता इमारतीचा वापर सुरु असलेल्या अशा रहिवासी वापरासाठी नियमित करांच्या दुप्पट आणि व्यवसायिक वापरासाठी निश्चित दराच्या तीन पट दराने आकारणी केली जाते.

ज्या इमारतींचा पुर्णत्वाचा दाखला न घेता व पुर्णत्वाचा दाखला दिलेल्या वापराव्यतिरिक्त अथवा अनधिकृत वापर सुरु आहे अशा मिळकतींवर आजमितीस रुपये २३.०४ कोटी इतक्या रकमेची आकारणी केली आहे.

तसेच, अभिन्यास मंजूरी आणि इमारत बांधकाम परवानगी देतेवेळीच विकास शुल्क वसूल केले जाते. त्यामुळे इमारत पुर्णत्वाचा दाखला देताना पुन्हा विकास शुल्क आकारण्यात येत नसल्याने महसुलाची हानी होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली शहरातील पोलीसांच्या वसाहतीत व नागरी वस्त्यांमध्ये चोरीच्या वाढत्या घटना

(६) * १२९७३ श्री.तानाजी मुटकले (हिंगोली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली शहरात पोलीस अधिकाऱ्यांचे निवासस्थानी तसेच नागरी वस्तीमध्ये चोरीच्या लागोपाठ चार घटना माहे जानेवारी, २०१४ मध्ये वा त्या सुमारास घडल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच हिंगोली शहरात दिनांक १३ जानेवारी, २०१४ रोजी काही समाजकंटकांनी बाजारपेठेत व्यापारी दुकानांची विनाकारण तोडफोड केली, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणासंदर्भात कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) जानेवारी, २०१५ मध्ये ५ चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.

(२) दि. १२/०१/२०१५ रोजी वॉट्सअॅपवरून धार्मिक भावना दुखविणारे व्यंगचित्र टाकल्यावरून दि. १३/०१/२०१५ रोजी काही समाजकंटकाकडून बाजारपेठ व्यापाऱ्यांच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली.

(३) जानेवारी, २०१५ मध्ये हिंगोली शहरात पोलीस अधिकारी निवासस्थान व नागरी वस्तीमध्ये झालेल्या ५ चोरीच्या घटनांबाबत पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा रजि.नं. ६/१५, ७/१५, ९/१५, १२/१५ व १९/१५ या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. उक्त नमूद ५ गुन्ह्यांपैकी ४ चोरीच्या गुन्ह्यात ३ आरोपींना अटक करून चोरी गेलेल्या मालापैकी रु. २,००,२००/- चा माल हस्तगत करण्यात आलेला असून पुढील तपास सुरु आहे.

बाजारपेठेत व्यापारी दुकानांची तोडफोड प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात ११/२०१५ भा.द.वि. १४३, १४७, १४८, ३२३, ३३६, ४२७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून, अद्यापपर्यंत २५ आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे जिल्ह्यातील भातसा, वैतरणा व तानसा या धरणासाठी जमीन संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत

(७) * १८६९ श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहर व लगतच्या शहरासाठी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ठाणे जिल्ह्यातील भातसा, वैतरणा व तानसा या धरणासाठी जमीन संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घ्यावेत तसेच अन्य मागण्याकरिता दिनांक २२ डिसेंबर, २०१४ रोजी तानसा अघई (ता.शहापूर, जि.ठाणे) येथे बेमुदत घेराव व धरणे आंदोलन करण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(३) असल्यास, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे व मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे.

(३) दि. २२.१२.२०१४ रोजी कुणबी सेनाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली तानसा धरणावर प्रकल्पग्रस्तांनी आयोजित केलेल्या धरणे आंदोलनामध्ये केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत :

१. सन २००९ मधील भरतीमधील पात्र उमेदवारांना मनपाच्या सेवेत सामावून घेणे.

२. मुंबई मनपा वापरत असलेले सार्वजनिक रस्ते उदा. खर्डी वैतरणा व अघई ते आटगाव हे रस्ते मनपाने ताब्यात घेऊन त्यामधील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देणे.

३. शहापूर, भिवंडी व मुरबाड तालुक्यातील गावांना मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक विकासासाठी दत्तक घ्यावे.

४. पाईपलाईन लगत असणाऱ्या गावांना पिण्यासाठी मोफत पाणीपुरवठा करणे.

५. पाईपलाईन लगत असलेले मनपाच्या मालकीचे सेवा रस्ते ताबडतोब दुरुस्त करावेत.

मागणी क्र. १ ते ५ बाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली कार्यवाही खालीलप्रमाणे :-

मागणी क्र.१ - सन २००९ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार/कक्षपरिचर/आया/हमाल यांची रिक्त पदे भरण्यासाठी सार्वजनिक वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या पात्र उमेदवारांमधून सन २०११ मध्ये ३९१६, सन २०१२ मध्ये ८१५ व सन २०१३ मध्ये ७५२ अशा एकूण ५४८३ उमेदवारांना नियुक्तीसाठी पाठविण्यात आले. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या यादीची विधीग्राह्यता संपलेली असल्यामुळे व सदर गुणवत्ता यादी व्यपगत झालेली असल्यामुळे उर्वरित उमेदवारांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विचार करण्यात आला नाही.

मागणी क्र.२ - सदर खडी-वैतरणा व अघई ते आडगाव हे रस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे नसून शासनाच्या मालकीच्या असल्यामुळे व याचा वापर महानगरपालिका तसेच आजूबाजूच्या गावातील सर्व रहिवाशी करीत असल्यामुळे महानगरपालिकेने ताब्यात घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे या रस्त्यामुळे होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचाही प्रश्न उद्भवत नाही.

मागणी क्र. ३ - सदर बाब धोरणानुसार नसल्यामुळे करणे शक्य नाही.

मागणी क्र. ४ - बृहन्मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत जलवाहिन्यांलगत असणाऱ्या १४६ आदिवासी पाडे व गावांना रु. १/- प्रति हजार लीटर या सवलतीच्या दराने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील ७४० प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले आहे.

मागणी क्र.५ - आतापर्यंत पाईपलाईन लगतच्या चार रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आलेली असून इतर ४ सेवा रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर-जळगांव-सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील
भुसंपादन व मुल्यांकनातील गैरव्यवहार

(८) * ६३१५ श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर-जळगांव-सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी शासनाकडून भुसंपादन व मुल्यांकन प्रक्रिया सुरु करण्यात आली असून शेतात अस्तित्वात नसलेली डाळींबाची झाडे वर्षभरानंतर फेर मुल्यांकनात दाखवून सुमारे २८ लाख रुपयांचे शासकीय अनुदान बनावट दस्त ऐवजाद्वारे गिळंकृत करण्यात आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त गैरव्यवहार प्रकरणी धुळे जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह १४ संशयितविरुद्ध दिनांक २ जानेवारी, २०१५ रोजी धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासन स्तरावरून कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबांची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, प्रकरणी सह दिवाणी न्यायालय, धुळे यांचेकडे प्राप्त तक्रारीवरून न्यायालयाने फौजदार प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) नुसार दि. ०१/०१/१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार १४ आरोपीविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ०१/२०१५ भा.दं.वि. कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ प्रमाणे दि. ०२/०१/२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३) सदर प्रकरणी गुन्ह्याचे तपासात आवश्यक असलेली माहिती जिल्हाधिकारी, धुळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, धुळे आणि उप अधीक्षक भूमी अभिलेख, धुळे यांचेकडून प्राप्त करून घेतली असून त्यानुसार साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरु आहे.

गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(४) विलंब झालेला नाही.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या सांताक्रुझ चेंबुर रोड रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या सदनिकाधारकांचे पुनर्वसन करण्याबाबत

(९) * ९७९७ श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या सांताक्रुझ चेंबुर रोड रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या सदनिकाधारकांचे पुनर्वसन भारत नगर, बांद्रा कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई येथील न. भू.क्र. ७६४३ पै व ४२०७ पै या स्वतंत्र भूखंडावर कायमस्वरूपी नियोजित प्रस्तावित इमारतीमध्ये ४८५ कारपेट चौ.फुटाची म्हाडाच्या नियमांतर्गत स्किम राबवून पुनर्वसन करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त बाधित झालेल्या सदनिकाधारकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात दिनांक १७ ऑगस्ट, २०१० रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निर्देश देऊनही सदनिकाधारकांचे पुनर्वसन झालेले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात संबंधित विभागाकडे तसेच सचिव, तत्कालिन मंत्री महोदयांकडे सातत्याने सदर बाब निदर्शनास आणूनही बाधित सदनिकाधारकांचे पुनर्वसन होण्यास विलंब लागण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, उक्त सदनिकाधारकांचे पुनर्वसन करण्याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे, तसेच उपरोक्त बाधित झालेल्या सदनिकाधारकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

(२) होय.

(३), (४) व (५) सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या भूखंडावर वसलेल्या पात्र रहिवाश्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने खाजगी विकासकाला तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी सदनिका उपलब्ध करून देऊनही त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करून भूखंड मोकळा करण्यात खाजगी विकासकाला यश आलेले नाही. तसेच सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत रहिवाश्यांनी म्हाडाकडे केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सदर योजनेस स्थगिती दिल्याने पुढील कार्यवाही होऊ शकली नाही. यामुळे खाजगी विकासकाले योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात व पूर्णत्व केव्हा होईल याचे वेळापत्रक देता येणार नाही, असे कळविले आहे. सद्यस्थितीत सदर प्रकरण मा.उच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. तथापि, मा. न्यायालयात प्राधिकरणाकडून प्रतिज्ञापत्राद्वारे सुचविलेल्या पर्यायाच्या अनुषंगाने म्हाडाकडून मुलुंड येथील तयार सदनिका विकत घेऊन त्यामध्ये पुनर्वसन करण्यास संबंधित सदनिकाधारकांनी सहमती दर्शविली असून, त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून दिनांक ०२/०३/२०१५ च्या पत्राद्वारे सदर प्रस्ताव म्हाडाला सादर करण्यात आला आहे.

**नवी मुंबईतील कोपर गावाजवळ सिडकोने राखीव ठेवलेल्या
भूखंडावर बिल्डराने अतिक्रमण केल्याबाबत**

(१०) * ६८७७ श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड

(मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील कोपर गावाजवळ सिडकोने प्लॉट नं. १३३, १३४ हा भूखंड राखीव ठेवला असूनही एका बिल्डराने या भूखंडावर अतिक्रमण केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरचे अतिक्रमण हटविण्यात यावे म्हणून गावकऱ्यांनी सिडकोकडे निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने अतिक्रमण हटविण्याबाबत कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) नवी मुंबईतील खारघर नोडमध्ये कोपर गावाजवळ क्र. ११३ व १३४ चे भूखंड क्रमांक अस्तित्वात नसून कोपरा गावाजवळ सेक्टर-१०, येथे भूखंड क्रमांक १३३ ते १३५ च्या लगत, भूखंड क्रमांक १४८-अे असून तो खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. सदरहू भूखंडावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी रहिवाशी वापरासाठी अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सिडकोमार्फत एम.आर.टी.पी. अॅक्ट, १९६६ अंतर्गत दि. १०.२.२०१५ रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील ठेकेदारांनी केलेला गैरव्यवहार

(११) * ७०१३ श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.किसन कथारे (मुर्बाड), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील ठेकेदारांनी कामगारांच्या दोन ठिकाणी नोंदी करून जास्त पगार दाखवून महानगरपालिकेकडून अधिकचे पैसे उकळणे, भविष्य निर्वाह निधीचे बनावट नोंदी इ.माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केलेला असून सदर प्रकरणी चौकशीची मागणी सामाजिक संघटनांनी आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांचेकडे माहे जानेवारी, २०१५ च्या चौथ्या आठवड्यात केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रश्नी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, व त्यानुसार संबंधितांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कंत्राटदारांनी कंत्राटी कामगारांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम व रजेच्या कालावधीत काम केल्याची रक्कम देण्यात आलेली नाही अशी तक्रार सामाजिक संस्थांनी केलेली नसून कामगार संघटनांनी केलेली आहे अशा बातम्या माहे जानेवारी, २०१५ च्या चौथ्या आठवड्यात वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्या हे खरे आहे.

(२) या विषयाबाबत महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या कामगार संघटनेच्या दिनांक ३०.०६.२०१४ व दिनांक ०८.०१.२०१५ च्या प्राप्त तक्रारीवरून कंत्राटदारांचे अभिलेखे तपासण्याचे काम सनदी लेखापाल यांचेमार्फत दिनांक ०७.०२.२०१५ पासून सुरु आहे. सनदी लेखापाल यांचेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**लोणावळा नगरपालिकेने भूमिगत गटारी बांधण्याचे कामाबाबत केलेला
करार डावलून आगाऊ रक्कम ठेकेदाराला दिल्याबाबत**

(१२) * ८५७६ श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) लोणावळा नगरपालिकेने सुनिल फर्म इंजिनिअरिंग कंपनी यांना भूमिगत गटारी बांधण्याचे रूपये २० कोटीचे काम सन २०११ मध्ये वा त्या सुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, करारात आगाऊ रक्कम ठेकेदाराला देण्याची तरतूद नसतानाही ठेकेदाराला दिड कोटी रूपये देण्यात आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, ठेकेदाराने लोणावळा नगरपालिकेला दिलेली बँक गॅरंटी खोटी असल्याचे निष्पन्न झाले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त बाब १, २ व ३ नुसार चौकशी करण्यात आली आहे काय,
- (५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने ठेकेदाराला नियमबाह्य आगाऊ रक्कम देणे, बँक गॅरंटीची सत्यता न तपासणे इ.बाबींना दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

- (२) लोणावळा भूमिगत गटार योजनेच्या निविदा पत्रात तरतूद नसताना रूपये १.५० कोटी आगाऊ रक्कम ठेकेदारास देण्यात आल्याबाबत तक्रार शासनास प्राप्त झालेली होती.
- (३) होय, हे खरे आहे.
- (४) कंत्राटदाराने लोणावळा नगरपालिकेला खोटी बँक गॅरंटी देऊन नगरपरिषदेची फसवणूक केल्याबाबत लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे लोणावळा नगरपरिषदेमार्फत "प्रथम खबरी अहवाल" (F.I.R) दाखल करण्यात आला असून त्या अनुषंगाने पुढील कारवाई पोलिसांमार्फत सुरु आहे.
- (५) व (६) ठेकेदाराला नियमबाह्य आगाऊ रक्कम दिल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पुणे यांना वस्तुस्थितीची छाननी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

**तळप (ता. मानोरा, जि. वाशिम) येथील तंटामुक्त पुरस्कार
रकमेत अपहार झाला असल्याबाबत**

(१३) * १२७२० श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तळप (ता. मानोरा, जि. वाशिम) येथील सन २०११-१२ मध्ये तंटामुक्त पुरस्कार रकमेत अफरातफर झाली असल्याची तक्रार एक वर्षापूर्वी देऊन सुध्दा चौकशी करण्यात आली नसून दिनांक २१ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास परत एक निवेदन ग्रामस्थानी गटविकास अधिकारी व वरिष्ठांना दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीनुसार सदरहू पुरस्काराच्या रकमेत अफरातफर करणाऱ्यांविरुद्ध कोणती कडक कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

- (३) गट विकास अधिकारी पंचायत समिती मानोरा यांनी केलेल्या चौकशीनुसार पुरस्काराच्या रकमेत अफरातफर झाली नसून रु. १२,०३५/- एवढी रक्कम नियमबाह्य खर्च झाली आहे. सदर रक्कम संबंधितांकडून वसूल केली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे-बंगलौर महामार्गावरील निपाणी येथे रक्त चंदन, सप्तरंगी, चरस आदीची
चोरट्या मार्गे तस्करी करणाऱ्या रॅकेटवर कारवाई करणेबाबत**

(१४) * १२४० श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे-बंगलौर महामार्गावरील निपाणी येथे रक्त चंदन, सप्तरंगी, चरस आदीची चोरट्या मार्गे तस्करी करणारे रॅकेटवर माहे जानेवारी, २०१५ मध्ये कारवाई करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मागील दोन वर्षात एकूण साडे आठ कोटी एवढ्या रक्कमेचे रक्त चंदन सप्तरंगी, चरस आदीची चोरी पकडण्यात आली असून राज्यात अशा प्रकारे तस्करी करणारी टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील असल्याचे तपासात उघड झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, तस्करी रोखण्याकरीता अशा तस्करांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

(उत्तर आले नाही.)

मुंबईमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे गाड्या विकणाऱ्या टोळीला झालेली अटक

(१५) * ८८७१ श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून कर्जावर घेतलेल्या गाड्या विकणाऱ्या टोळीला दिनांक ०६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास जुहू पोलीसांनी अटक केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर टोळी वाहनांचे आर.सी.बुक, बँक कर्जाची कागदपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, निवडणुक ओळखपत्रे इ.कागदपत्रे बनावट तयार करित असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

- (३) सदर प्रकरणी जुहू पोलीस स्टेशन येथे गुरक्र. ११/१५ भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये दिनांक ०६.०१.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी ७ आरोपींना अटक करण्यात आलेली असून सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पासाठी कुलाबा ते सिण्ड्र पर्यंतच्या मोकळ्या जागेबाबत

(१६) * ८०९० श्री.शरददादा सोनवणे (जुन्नर), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या ३३.५ कि.मी.च्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पासाठी कुलाबा ते सिण्ड्र पर्यंत १७ ठिकाणच्या मोकळ्या जागा मुंबई महानगरपालिकेने द्याव्यात असे निर्देश शासनाने मुंबई महानगरपालिकेला दिनांक १४ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास दिले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबई महानगरपालिकेने या जागा अवघ्या १ रुपये भाड्याने दिल्या असून एवढ्या कमी भाड्याने जागा एम.एम.आर.डी.ए ला दिल्यामुळे त्या जागा नंतर परत मिळणार नाहीत अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, या जागा एम.एम.आर.डी.ए.ला देताना व्यावसायिक दराने भाड्याची आकारणी करावी अशी मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय,
- (५) असल्यास, त्यात काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३), (४) व (५) दिनांक ३ मार्च, २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मुंबई मेट्रो लाईन-३ (कुलाबा-वांद्रे-सिफ्हा) या प्रकल्पास मान्यता दिली असून त्यामध्ये प्रकल्पा लगतच्या शासकीय व निमशासकीय संस्थांच्या मोकळ्या जागांचा मेट्रो रेल्वे बांधकाम कालावधी दरम्यान तात्पुरता वापर करण्याबाबतची बाब नमूद असून, त्यानुसार संबंधित विभागाने सदर मोकळ्या जागा मुंबई मेट्रो रेल्वे कॉ.लि.या विशेष हेतू वहन (SPV) कंपनीला त्यांच्या विनंतीनुसार सुपूर्द करावयाच्या आहेत. त्यानुसार महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावास मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीने मेट्रो मार्गालगतच्या १४ भूखंडांचा ताबा मुंबई मेट्रो लाईन-३ प्रकल्पाकरिता अटी व शर्तीसहित नाममात्र प्रती १ रु. प्रती भूभाग आकारून सदर विशेष हेतू वहन कंपनीला देण्यास मान्यता दिली आहे. प्रकल्पाचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर सदर मोकळे भूखंड प्रस्तावित अटी व शर्ती नुसार पूर्ववत करून मुंबई महानगरपालिकेला रितसर परत करण्यात येणार आहे.

मालेगाव (जि. नाशिक) शहर पोलीस ठाण्यासमोरील जुन्या बस स्थानकात होत असलेल्या गैरप्रकाराबाबत

- (१७) * ७५३८ श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मालेगाव (जि. नाशिक) येथील शहर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या जुन्या बस स्थानकात महिलांची विकृत प्रवृत्तीच्या लोकांकडून छेडछाड करण्यात येत असल्याच्या तक्रारी काही जागरूक नागरिकांनी आगार प्रमुख व पोलीसांकडे करूनही दुर्लक्ष होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वरील बस स्थानकावर लाईट नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे, गुंड प्रवृत्तीचे लोक व भिकारी यांचा सुळसुळाट झाला असून रात्री आठ वाजल्यानंतर आगार प्रमुखही नसतात व बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले पोलीसही दुर्लक्ष करत असल्याने गुन्हेगारांचे फावले असून, खाद्य पदार्थ विक्रेते, पाकीटमार व दागिने चोरीचे प्रकार वाढत आहेत हे लक्षात घेता शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

(उत्तर आले नाही.)

**गंगापूर रोडवरील (नाशिक) सोमेश्वर मंदिरा जवळील भुयारी गटार
योजनेच्या चेंबरमध्ये मजुरांचा गुदमरून मृत्यु झाल्याबाबत**

(१८) * ६६६८ श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गंगापूर रोडवरील (नाशिक) सोमेश्वर मंदिरा जवळील भुयारी गटार योजनेचे काम करण्यासाठी चेंबर मध्ये उतरलेल्या तीन मजुरांचा दिनांक २६/११/२०१४ रोजी गुदमरून मृत्यु झाला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या संबंधितावर कोणती कारवाई केली आहे तसेच मृत मजुरांच्या कुटूंबियांना कोणत्या प्रकारचे सहाय्य करण्यात आले,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या चौकशीत प्रस्तुत प्रकरणी महानगरपालिकेचा दोष असल्याचे निदर्शनास आले नाही. तसेच, याबाबत पोलीस यंत्रणेमार्फत मक्तेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करण्यात येत आहे. कंत्राटदाराने सदर घटनेतील मृत मजुरांच्या कुटूंबियांना तत्काळ मदत म्हणून रुपये २ लक्ष दर कुटुंब इतकी रक्कम दिली आहे. तसेच, आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांच्या विनंतीनुसार याच कुटूंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून देखील रुपये १ लक्ष दर कुटुंब इतकी मदत देण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पनवेल येथील नयना क्षेत्रात अनधिकृत बांधकामे करण्यात येत असल्याबाबत

(१९) * ६८८३ श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.किसन कथारे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर सिडको नियंत्रणाखाली देण्यात आला असून या भागाचे नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोवर भार देण्यात आला आहे, त्या अनुषंगाने नयना आराखडा तयार झाल्यानंतर बांधकामांना परवानगी देवू असे सांगण्यात आले असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पनवेल येथील नयना क्षेत्रात ग्रामपंचायत हद्दीत कोणतीही परवानगी न घेता विकासकांनी शेकडो टोलेजंग अनधिकृत इमारती बांधल्या असल्याची बाब माहे डिसेंबर २०१४ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, अशा अनधिकृत बांधकामांसाठी बँकेने देखील बिल्डर्स व विकासकांना अर्थसहाय्य देऊन मदत केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर बेकायदेशीर इमारतीबाबत स्वतंत्र पथक नेमून संपूर्ण तपासणी करून कारवाई करण्यात येईल असे मा.मुख्यमंत्री महोदयांनी जाहिर केले असल्याने संबंधित दोषी बिल्डर्स व विकासकांवर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम, १९६६ मधील तरतुदीनुसार सिडकोची नवी मुंबई विमानतळ प्रभावीत अधिसूचित क्षेत्र (नैना) साठी विशेष प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे. नैना क्षेत्रातील बांधकामासाठी मुंबई महानगर प्रादेशिक योजना, १९९९ व विकास नियंत्रण नियमावली, १९९९ मधील तरतुदीनुसार परवानगी देण्यात येत आहे. मात्र पनवेल तालुक्यातील २३ गावासाठी प्रारूप अंतरीम विकास योजना व विकास नियंत्रण नियमावली अंतीम करण्याची बाब विचाराधीन असल्याने एमएमआर च्या विकास नियंत्रण नियमावली, १९९९ व प्रारूप अंतरीम विकास योजनेची विकास नियंत्रण नियमावलीतील कठोरतम तरतुदीचा अवलंब करण्यात येत आहे.

(२), (३) व (४) नैना विभागामध्ये निदर्शनास आलेल्या अनधिकृत इमारतींच्या बांधकामाविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम, १९६६ नुसार नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

तसेच फिरत्या पथकांना पहाणीअंती निदर्शनास आलेल्या ७३ अनधिकृत बांधकामांना नोटीसा बजावण्यात आल्या असून ५ अनधिकृत इमारतींच्या बांधकामावर निष्कासनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील पुनर्विकास प्रकल्पातील घरे म्हाडाला न देता ती परस्पर विक्री केल्याच्या पोलीसात दाखल केलेल्या तक्रारीबाबत

(२०) * १२९३७ श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.रमेश लटके (अंधेरी पूर्व) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकास योजनेअंतर्गत बिल्डरांनी तयार घरे म्हाडाला देणे बंधनकारक असतांना ३३ बिल्डरांनी म्हाडा अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून ती घरे परस्पर विक्री केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, म्हाडाने सन २०११ मध्ये उक्त ३३ बिल्डरांविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दिलेल्या असतांना त्या बिल्डरांविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल होण्यास चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची सदर स्थिती काय आहे तसेच विलंबास जबाबदार असलेल्या म्हाडाच्या व पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबई शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकास योजनेअंतर्गत विकासकांनी म्हाडास देय असलेले क्षेत्रफळ न दिल्याने म्हाडाने एकूण २९ विकासकांच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे विभाग येथे तक्रार दिली असता, संबंधीत विकासकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले हे खरे आहे.

(२) सदर २९ गुन्ह्यांपैकी २५ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून २५ गुन्ह्यांमध्ये मा. न्यायालयात अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे आणि ४ गुन्ह्यांचा अंतिम अहवाल सादर करण्यात येत आहे.

(३) सदर २९ गुन्ह्यांपैकी ४ गुन्हे प्रलंबित असून गुरक्र.५६/११, ५८/११ या गुन्ह्यांमध्ये मा.उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल असलेल्या रिट पिटीशन क्र.३३५/१२ चा अंतिम निकाल लागेपर्यंत सदर गुन्ह्यांमध्ये कोअरवीस अॅक्शन घेण्यात येवु नये असे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १५.०८.२०१४ रोजी आदेश दिलेले आहेत.

तसेच गुर.क्र. ५४/११ मध्ये म्हाडाकडे काही मुद्द्याबाबत मागविण्यात आलेली माहिती अप्राप्त असल्याने सदरचा गुन्हा प्रलंबित आहे व गुरक्र. ७६/११ या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला असून सदर गुन्ह्यासंदर्भात मा. न्यायालयात अंतिम अहवाल सादर करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात दलित व आदिवासींवरील अत्याचारांच्या घटनांचे वाढते प्रमाण

(२१) * ६६७१ श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.किसन कथारे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषतः यवतमाळ, पुणे ग्रामीण, बीड व अहमदनगर या जिल्ह्यात दलित व आदिवासींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सुमारे ७ हजार गुन्हे तपासाविना प्रलंबित असल्याचे तसेच अॅट्रासिटी गुन्ह्यातील ९१ टक्के आरोपींची निर्दोष मुक्तता तर ६ ते ८ टक्केच आरोपींना शिक्षा होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व अॅट्रॉसिटी गुन्ह्या अंतर्गत आरोपीना जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्यादृष्टीने शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) यवतमाळ, पुणे ग्रामीण, बीड व अहमदनगर या जिल्ह्यात सन २०१३ व २०१४ या वर्षातील दलित व आदिवासींवरील अत्याचारांबाबत दाखल केलेली गुन्ह्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

जिल्हा	सन २०१३	सन २०१४	फरक
यवतमाळ	१५२	१४७	-५
पुणे ग्रामीण	१०१	१०४	+३
बीड	१०२	१२०	+१८
अहमदनगर	१११	११५	+४
एकुण	४६६	४८६	

उपरोक्त आकडेवारीवरून राज्यात पुणे ग्रामीण, बीड व अहमदनगर या जिल्ह्यात दलित व आदिवासींवरील अत्याचारांबाबत दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये किंचीत वाढ झालेली आहे. तथापि, ७ हजार गुन्हे तपासाविना प्रलंबित आहेत हे खरे नाही. जानेवारी २०१५ अखेरीस अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये अनुसूचित जातीचे ६६४ गुन्हे अनुसूचित जमातीचे १४७ गुन्हे व नागरी हक्क संरक्षण काद्यान्वये ५ गुन्हे असे एकुण ८१६ गुन्हे तपासावर प्रलंबित आहेत. अॅट्रॉसिटी प्रकरणाचा निकाल लागलेल्या खटल्यांमध्ये जानेवारी, २०१५ अखेरीस शिक्षा होण्याचे प्रमाण ६.४२ टक्के आहे. निर्दोष सुटलेल्या प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येतो.

अॅट्रॉसिटी गुन्ह्यांतर्गत आरोपीना जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रत्येक न्यायालयात पेहरवी (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. घटक प्रमुख, तपासी अंमलदार व पोलीस प्रॉसीक्युटर यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत. तपास करीत असतांना, पुरावे गोळा करणे, कायद्याचा अन्वयार्थ लावणे, पुरावा कशा पध्दतीने सादर करणे इ.बाबत वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करण्यात येतात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
 मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.